Sec.3.4.1(L) 6.9.2020

The Secretary, **BSE Ltd.,**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

BSE Scrip Code: 500547

The Secretary,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, Plot No C/1,
G Block, Bandra-Kurla Complex,
Mumbai 400051

NSE Symbol: BPCL

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement on Annual General Meeting

We enclose herewith copies of the Newspaper Advertisement published in the newspapers i.e. in Times of India in English language and in Maharashtra Times, in Marathi language on 6th September 2020 informing about the 67th Annual General Meeting of the Company to be held on Monday, 28th September 2020 at 1100 hrs through Video Conferencing / Other Audio Visual Means.

The above information is also available on the website of the Company at www.bharatpetroleum.in.

This is for your information.

Thanking You,

Yours faithfully, FonBharat Petroleum Corporation Limited

(V. Kala)

Company Secretary

भारत भवन, 4 एवं ६, कारीसभीव रहि, बेसाई इस्टेट, फेस्ट बॉक्सक, 88**६**, सुंबई - 400 001, फोस 2271 30004 000, फेस्स। 2271 3874



3harat F Petroleum Corporation Limited

(A Govt. of India Enterprise) CIN: L23220MH1952GOI008931

Regd. Office: Bharat Bhavan, P. B. No. 688

urrimbhoy Road, Ballard Estate, Mumbai **Phone:** 2271 3000 / 4000, **Fax:** 2271 38 4 & 6, Cı

400 001. 3874

Email: info@bharatpetroleum.in, Website: www.bharatpetroleum.in
NOTICE OF THE 67TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND
INFORMATION ON E-VOTING AND CLOSURE OF REGISTER OF
MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS FOR THE PURPOSE OF AGM

Notice is hereby given that the 67th Annual General Meeting (AGM) of Members of Bharat Petroleum Corporation Limited (the

- of Members of Bharat Petroleum Corporation Limited (the Company) will be held on **Monday**, **28th September 2020 at 1100** hrs. **IST** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with all applicable provisions of the
- Companies Act, 2013 and the rules made thereunder and Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular Numbers 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated

- official Numbers 1472020 dated 5th May 2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Number SEBI / HO / CFD / CMD 1 / CIR / P / 2020 / 79 and other applicable circulars issued by MCA and SEBI, to transact the businesses as set out in the Notice
- convening AGM. Members will be able to attend the AGM through VC/ OAVM or view live webcast at www.evoting.nsdl.com.

The Company has sent the Notice convening AGM alongwith the Annual Report on 5th September, 2020 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the

Annual Report on 5th September, 2020 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company and / or Depositories. The Notice convening AGM and Annual Report is also available on the website of the Company at www.bharatpetroleum.in, on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com.and

Since the present AGM is being held through VC / OAVM pursuant to the MCA Circulars, the facility to appoint a proxies by the members will not be available.

Au the documents referred to in the Notice and Explanatory Statements shall be open for inspection through electronic means without any fee on all working days during office hours from the date of circulation of notice up to the date of the AGM i.e. 28th September, 2020. Members seeking to inspect such documents can send an email to ssc@bharatpetroleum.in

Members are being provided with the facility to cast their votes on all Resolutions as set forth in the Notice convening AGM using electronic voting system (e-voting). The Company has engaged the services of M/s NSDL to provide e-voting facility. Members may cast their votes remotely, using the electronic voting system on the date mentioned below. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM through VC / OAVM who have not cast their vote(s) by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them (in physical or dematerialized mode), in the paid-up equity share capital of the Company as on **Monday, 21st September. 2020 (cut-**

physical or dematerialized mode), in the paid-up equity share capital of the Company as on Monday, 21st September, 2020 (cut-off date). Person who is in the records on the cut-off date only can vote at the AGM or by remote e-voting.

The remote e-voting period commences on Thursday, 24th September, 2020 at 9.00 a.m. and will end on Sunday, 27th September, 2020 at 5.00 p.m. During this period, the Members

may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the votes on a Resolution have been cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be able to cast their votes again.

www.bseindia.com

Stock Exchange of India Limited at www.nseindia.com/respectively.

structions for remote e-voting and e

8.

- OAVM but shall not be able to cast their votes again.

 Information and instructions including details of User ID and Password relating to e-voting have been sent to the members by email. The same login credentials is to be used for attending the AGM through VC / OAVM. The manner of remote e-voting and e-voting at the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The information on the manner of registering / updating email addresses is also provided in the Notice of the AGM.
- is also provided in the Notice of the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date i.e. Monday, 21st September, 2020; may obtain the User ID 9 and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or bpcl@dsrc-cid.in. However if he / she is already registered with NSDL for remote e-voting, then he / she can use his/her existing
- User ID and Password for casting the votes. User ID and Password for casting the votes.

 In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and the e-voting user manual available under download section on www.evoting.nsdl.com, or contact on toll free number 1800-222-900. In case of any grievances relating to e-voting, send a request to NSDL at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013
- Compound, Senapati Bapat Marg, Low on pallavid@nsdl.co.in/91 22 2499 4545 Pursuant to the provisions of Section 91 of the Companies 2013 (Act) and the applicable rules framed thereunder and and SEBI 2013 (Act) and the applicable rules framed thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 22nd September, 2020, to Monday, 28th September 2020 (both days inclusive) for the
- September purpose of AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting 12

during the AGM. For Bharat Petroleum Corporation Lim

: Mumbai Place पहलु 🚉

: 5th September 2020





(V. Kala) Company Secretary

#GiveItUp

Sd/-



लिमिटेड आणि

च . कालावधीत,

येथील

(भारत सरकारचा उपक्रम)

CIN: L23220MH1952GOI008931 नोंदणीकृत कार्यालय : भारत भवन, पी. बी. नं. ६८८, आणि ६ करीमभॉय रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००० फोन : २२७१ ३००० / ४००० फॅक्स : २२७१ ३८७४

मेल : info@bharatpetroleum.in वेबसाइट : www.bharatpetroleum.in

६७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि ई-मतदान आणि व रजिस्टर समभाग हस्तांतरण पुस्तिका

- एजीएमसाठी सदस्यांचे ठेवण्याविषयी माहिती ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारा (एमसीए) जारी करण्यात सर्वसाधारण परिपत्रके १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक वेल २०२० आणि २०/२०२० दिनांक ५ में २०२० आणि परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक आलेली एप्रिल 2020 93 . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२० आणि एमसीए व सेबी द्वारा जारी करण्यात आललेली इतर लागू परिपत्रकांसोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ मधील सर्व
- लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज ऑफ इंडिया (सेबी)(लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या आणि प्रगटीकरणाच्या बोर्ड आवश्यकता) . अधिनियम, २०१५ यांची पूर्तता करण्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणाऱ्या सूचनेत निश्चित करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी, भारत पेट्रोलिटम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा **सोमवार, २८ सप्टेंबर २०२**० **वाजता भा.प्र.वेळ** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल
- २८ सप्टेंबर २०२० रोजी ११ माध्यमांद्रारे (ओएव्हीएम) घेण्यात येईल. सदस्य www.evoting.nsdl.com येथे व्हीसी/ओएव्हीएम द्वारा वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतील किंवा लाईव वेबकास्ट पाहू शकतील. ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी आणि /िकंवा डिपॉझिटरीज यांचेकडे नोंदविलेले आहेत , सदस्यांना कंपनीने ५ सप्टेंबर २०२० रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवालासोबत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणारी सूचना पाठविली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणारी सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.bharatpetroleum.in येथे आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या वेबसाईटवर एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर म्हणजे बीएसई www.evoting.nsdl.com येथे आणि स्टॉक
- www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे देखील उपलब्ध आहेत. एमसीए यांच्या परिपत्रकांनुसार ही वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारा बोलाविण्यात . येत असल्यामुळे सदस्यांसाठी प्रॉक्सीजची नेमणूक करण्याची सुविधा उपलब्ध नसेल. सूचनेत नमूद करण्यात आलेले सर्व दस्तऐवज आणि स्पष्टिकरण देणारे विवरण, ही सूचना प्रसारित

, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईटवर अनुक्रमे

क्रण्याच्या तारखेपासून ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत म्हणजे २८ सप्टेंबर २०२० पर्यंत सर्व कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत कोणतेही शुल्क न आकारता इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे तपासणीसाठी उपलब्ध असतील.सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी ssc@bharatpetroleum.in येथे ई-मेल पाठवावे. दूरस्थ ई–मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदानासंबंधी सूचना

वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या ठरावांवर त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक करण्यासाठी सदस्यांना मतदान यंत्रणेचा (ई-मतदान)

- करून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी मेसर्स एनएसडीएल यांच्या सेवा घेतल्या आहेत. सदस्य खालील नमूद करण्यात आलेल्या तारखांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा उपयोग करून दूरस्थ मतदान पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्याशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी देखील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा उपयोग करून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने त्यांचे मत(ते) दिली नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यासाठी अपात्र ठरविलेले नाही असे व्हीसी/ओएव्हीएम द्वारा वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करण्यास पात्र असतील. सदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांनी सोमवार, २१ सप्टेंबर २०२० रोजी (अंतिम मुदतीच्या तारखेला) कंपनीच्या इक्विटी समभाग भांडवलात धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या (छापील किंवा **डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात) प्रमाणात असतील.** अंतिम मुदतीच्या तारखेला ज्या व्यक्तीचे नाव रेकॉर्डसमध्ये असेल अशी व्यक्ती दूरस्थ ई-मतदान पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करू शकेल. दूरस्थ ई–मतदानाचा कालावधी **गुरूवार, २४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू**
- ई–मतदान यंत्रणा अकार्यान्वित करण्यात येईल. एखाद्या सदस्याने एकदा एखाद्या ठरावावर मतदान केले की सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारा वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील/ शकतील परंतु पुन्हा त्यांची मते देऊ शकणार नाहीत. ई-मतदानाशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्ड यासह माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलने पाठविण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारा वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी याच लॉगइन संबंधी माहितीचा उपयोग करावा. डिमटिरिअलाईज्ड पद्धतीने, सभेला

होईल आणि रविवार, २७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजता बंद होईल.

सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. एनएसडीएल द्वारा त्यानंतर

- आणि समभाग धारण करणाऱ्या छापील स्वरूपात सदस्यांसाठी ज्यांनी ई-मेलचे पत्ते नोंदविलेले नाहीत अशा सदस्यांसाठी दूरस्थ ई-मतदानाची पद्धती आणि वार्षिक सर्वसाधारण सभा दरम्यान ई–मतदानाची पद्धतीची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आली आहे. ई-मेलचे पत्ते नोंदविण्याची/त्यात सुधारणा करण्याच्या पद्धतीसंबंधी माहिती देखील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आली आहे.
- कंपनीद्वारा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठविण्यात आल्यानंतर जर एखाद्या सदस्याने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि ती व्यक्ती कंपनीची सदस्य झाल्यास, आणि तिच्यापाशी **सोमवार**, २**९ सप्टेंबर २०२० रोजी** समभाग असल्यास, ती व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे किंवा bpcl@dsrc-cid.in येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु त्याने/तिने अगोदरच एनएसडीएल यांचेकडे दूरस्थ ई-मतदानासाठी नोंदणी केली असेल तर, तो/ती मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करू शकते.

ई-मतदानासंबंधी काही चौकशी करायची असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com डाऊनलोड भागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज)

आणि ई-मतदान उपभोक्ता पुस्तिका पहावी किंवा टोल फ्री क्रमांकः १८००-२२२-९००

- क्री तक्रार संपर्क साधावा. ई-मतदानासंबंधी असल्यास, एनएसडीएल यांचेकडे evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी किंवा कुमारी पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३ यांच्याशी pallavi@nsdl.co.in /९१ २२ २४९९ ४५४५ येथे संपर्क साधावा. कंपनी कायदा, २०१३ (कायदा) मधील कलम ९१ मधील तरतुदी आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि सेबी (लिस्टिंगच्या जबाबदान्या आपटेकरणाच्या आवश्यकता) अधिनियम, २०१५ अन्वयं कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुरितका वार्षिक कंपनी कायदा,
- सर्वसाधारण सभेसाठी मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या क ालावधीत बंद राहील.

सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या टिपा, आणि खासकरून, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यासंबंधी सूचना, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदानाच्या पद्धतीने मतदान करण्याची पद्धती ह्यासंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

> भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड करिता (व्ही. कला)

मुंबई





ज्पनी सचि